PUBLIC NOTICE

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile

> 9820113194

Watch on YouTube: 🕔 आप और आपका भविष्य

## **DISCLAIMER**

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seel expert advice before acting on such

advertisements. The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court o law or tribunal within India or abroad for any alleged misleading of defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper of uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

### **CHANGE OF NAME**

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office

HAVE CHANGED MY NAME FROM DINESH KUMAR DAMJIBHAI WAGHELA TO DINESH DAMJI WAGHELA AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM REETA TO RITA DINESH WAGHELA AS PER DOCUMENT.

THAT RAJU RAJARAM DHOBI AND RAJANNA SHIVAYA METHARI. ARE THE NAMES OF ONE AND THE SAME PERSON CL-102

I HAVE CHANGED MY NAME FROM GRISHM ASHISH DAROOKA TO GRISHAM ASHISH DAROOKA AS PER GAZETTE REGISTRATION NO. M-2284644 CL-103 I HAVE CHANGE MY NAME FROM

HASNAIN TAHERBHAI CHHATRIWALA TO HASNAIN TAHER BABJI AS PER AADHAR CARD NO 3455 4968 1696. CL-104 I HAVE CHANGED MY NAME FROM SAHU LAKSHMIKANT TO LARSHIVING LAKSHMIKANT TO LARSHIVING LAKSHMIKANT SAHU AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. CL-105

HAVE CHANGED MY NAME FROM MANISHA MADHUKAR CHAURE TO NISHA MADHUKAR CHAURE AS PER MY AADHAR CARD NAME. AADHARNO-560170167396. ADD- M/3, FLAT 302, GLOBAL CITY VIRAR WEST 401303.

I HAVE CHANGED MY NAME FROM REKHA RAJARAM BHARKAR TO SUCHITRA SUDIN TARKAR AS PER MY AADHAR CARD NAME, AADHARNO-935665479319. ADD- C/214 CHINTAMANI BUILDING VIRAR WEST-401303. CL-106

I HAVE CHANGED MY NAME FROM VINOD NIHAL BAFANA TO VINOD NIHAL KOTHARI AS PER DOCUMENT. CL-110 I HAVE CHANGED MY NAME FROM SURESH SHETTY AS PER DOCUMENT. CL-110 A

I HAVE CHANGED MY NAME FROM PURAB SURESHA SHETTY TO PURAB SURESH SHETTY AS PER DOCUMENT. CL-110 B

I HAVE CHANGED MY NAME FROM RAJASHREE ANNA KOLI TO RAJSHREE ANNA KOLI AS PER DOCUMENT. CL-110 C HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED SHEIFLIDDIN TO MOHAMED SAIFUDDIN AS PER GAZZETTE NUMBER (M-1634435). CL-110 D I HAVE CHANGED MY NAME FROM AWADHESH TO AWADHESH SHIVSHANKAR PANDEY AS PER GAZZETTENUMBER (M-2272825).

CL-110 E I HAVE CHANGED MY NAME FROM KHURSHEED FAKHRUDDIN SHAIKH TO KHURSHID FAKHRUDDIN SHAIKH AS PER AADHAR CARD NO: 5436 7055 6068.

I HAVE CHANGED MY NAME FROM HANA MOMIN KHAN TO HANA MOHAMMED MOMIN KHAN AS PER DOCUMENT CL-120 A

I HAVE CHANGED MY NAME FROM NASEEM BANO ANSARI TO NASREEN BANO ANSARI AS PER AADHAR CARD

सेन्ट्रल बैंक ऑफ़ इंडिया Central Bank of India

from the date of receipt of the said notice.

Eight Paisa only) and interest thereon.

August of the year 2022.

Place: Aurangabad

HAVE CHANGED MY NAME FROM KHAIRRUNISSA AYYAVOO DEVENDAR TO LAXMI AYYAVOO DEVENDAR AS PER DOCLIMENTS. CL-120 C HAVE CHANGED MY NAME FROM DEVANDRA BALKRISHNA VAITI TO DEVENDRA BALKRUSHNA VAITY, AS PER

ĆL-120 D HAVE CHANGED MY NAME FROM PRAMILA DEVENDRA VAITI TO PRAMILA DEVENDRA VAITY, AS PER DOCUMENTS. CL-120

I HAVE CHANGED MY NAME FROM DEVANDRA BALKRISHNA VAITI TO DEVENDRA BALKRISHNA VAITY, AS PER DOCUMENTS. CL-120 F

I HAVE CHANGED MY NAME FROM NOORI HAKIM KHAN TO NOORRI HAKKEEM KHAN AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY NAME FROM HAKIM SADRUDDIN KHAN TO HAKKEEM KHAN AS PER DOCUMENTS CL-130 A HAVE CHANGED MY NAME FROM MOTIRAJ CHOUDHARI TO MOTIRAJ CHOUDHRI AS PER DOCUMENTS CL-130 I

HAVE CHANGED MY NAME FROM MOHINI MOTIRAJ CHOUDHARI MOHINI MOTIRAJ CHOUDHRI AS PER DOCUMENTS CL-130 C

HAVE CHANGED MY NAME FROM KHALID ANWAR TO MOHAMMAD KHALID ANWAR AS PER DOCUMENTS CL-130 D I HAVE CHANGE MY NAME FROM VINOD PRAHALAD CHAWLA TO VINOD KUMAR CHAWLA AS PER DOCUMENTS CL-130 E I HAVE CHANGE MY NAME FROM KHAN ASMA RAFIQ TO ASMA MOHOMMED RAFIQ KHAN AS PER DOCUMENTS CL-130 I

I HAVE CHANGE MY NAME FROM RAFIQ TO MOHOMMED RAFIQ AHMED KHAN AS PER DOCUMENTS CL-130 G HAVE CHANGED MY NAME FROM FAIJAN ISMAIL CHAUDHARY TO FAIZAN ISMAIL CHAUDHARY AS PER AADHAAR CARD NO. 9328 6898 9333. CL-140

I HAVE CHANGED MY NAME FROM SAFINA RIZWANALI VIRANI TO SAFINA RIZWAN VIRANI AS PER DOCUMENTS CL-140 A

I HAVE CHANGED MY NAME FROM KANNAN NAVEEN DOSHI TO KANAN NIKHIL JAIN AS PER DOCUMENTS.

CL-140 B HAVE CHANGED MY NAME FROM MARIAM YAHYA NAGAR WALA TO MARIAM YAHYA NISSARE HOUSSEN AS PER DOCUMENTS. CL-140 C

I HAVE CHANGED MY NAME FROM RAMESH KISHANDAS CHHABRIA TO RAMESH KISHINCHAND CHHABRIA AS PER DOCUMENTS. CL-140 D HAVE CHANGED MY NAME FROM JAMILA BANO MOHAMMED IBRAHIM TO JAHEDA BANU MOHAMMAD FARUKI AS

PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED IBRAHIM TO MOHAMAD IBRAHIM FARUKHI AS PER DOCUMENTS

CL-140 F HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED NOORAIN MOHAMMED IBRAHIM TO MOHAMMAD NOORAIN FAROOQUI AS PER DOCUMENTS

CL-140 G I HAVE CHANGED MY NAME FROM ZARINA BANO / ZARINA QUTBUDDIN SIDDIQUE TO ZARINA KUTUBUDDIN AS PER DOCUMENTS

CL-140 H HAVE CHANGED MY NAME FROM UVRAJ CHANDANMAL JAIN TO YUVRAJ YUAVRAJ CHANDANMAL JAIN AS PER DOCUMENTS. CL-140 I

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD ALTAF MOHD IQBAL KHAN TO MUHAMMED ALTAF KHAN AS PER DOCUMENTS. CL-140 J

HAVE CHANGED MY NAME FROM BILQUIS TO BILQUIS MUHAMMED ALTAF KHAN AS PER DOCUMENTS. CL-140 K HAVE CHANGED MY NAME FROM

SANDIP DATTATRAM TANDEL SANDEEP DATTARAM TANDEL AS PER DOCUMENTS. CL-140 l

HAVE CHANGED MY NAME FROM CLEMENT FRANCIS REGO TO FRANCIS CLEMENT REGO AS PER DOCUMENTS CL-140 N

I HAVE CHANGED MY NAME FROM RINA REGO TO CARMINE RINNA REGO AS PER DOCUMENTS. CL-140 N I HAVE CHANGED MY NAME FROM JATIN NATVARLAL TRIVEDI TO JATEEN TRRIVEDI AS PER DOCUMENTS. CL-140 O

I HAVE CHANGED MY NAME FROM DAVDA URMILA MANSUKHLAL TO MARIYA JOSEPH AS PER AADHAR CARD NO 903713932148. I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. GULSHAN SURENDRA DABHOLKAR TO MRS. GULLAB SANDESH LAUD AS PER

DOCUMENT. I HAVE CHANGE MY OLD NAME SMT. VIMAL TULJARAM JAGDALE TO NEW NAME SMT. VIMAL NARAYAN JAGDALE AS PER AFFIDAVIT DATED 4.8.2022

I, VAISSHALI KANTILAL VISARIYA HAVE CHANGED MY NAME TO VAISSHALI PRANAV ASHAR AS PER AADHAR CARD NO 8764 1988 8167 CL-516

5-5-72, Jagtap Building,

Regional office Aurangabad

New Osmanpura, Aurangabad

# CHANGE OF NAME

Notice is hereby given that I am investigating the Title of the Society property for Self-development, Society name- New Santacruz Suchit Cooperative Housing Society, a Society duly registered under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act 1960, vide Registration No. BOM/HSG 5486 of 1978, having its address at, Office No. 1212, Hubtown Solaris, 12th Floor, N S. Phadke Marg, Opp. Teli Gali, Andhei (East), Mumbai- 400069 ("My Client") and wner of all that piece and parcel of land bearing C.T.S. Nos. 3991 to 4000 admeasuring 897.50 sq. mtrs., Village-Kolekalyan, lying, being and situated at Chh. Shivaji Maharaj Marg, Vakola Bridge, Santacruz (East), Mumbai-400055, in the

PUBLIC NOTICE

Registration District of Mumbai and Sub District of Mumbai. My client appointed M/s. Shastrii **Developers LLP** as "Developers" vide Development Agreement Dated 30.03.2013. Deed of Rectification Date 03.05.2014 and Power of Attorney Dated 05.05.2014 and has cancelled all the above-said documents through Notice

Dated 01.08.2018.

All persons having right, title, interest claim, demand, objection of whatsoeve nature in upon or against the above-mentioned property or flat sold by the Developer therein in the form of ownership possession, gift, exchange, inheritance lecree, lease, lien, mortgage, easement elease, charge through any agreements writing, undertaking or in any other way may inform in person, the undersigned, as the Advocate for My Client at **Mr. D. V** Kini, Office No.203, Prem Angan CHSL Ashok Nagar Lane, Vakola Bridge Santacruz (East), Mumbai – 400 055, Te 09892966281, within 14 days o publication of this Notice, failing which the said Title investigation will be completed

considering the same being waived and My Client shall not be responsible for the Sd/- MR. D. V. KINI ADVOCATE HIGH COURT ai Date: 23/08/2022

without taking cognizance of the same

NOTICE is hereby given to the General Notice is hereby given to the public that, public that Mr. Bhagwan M. Bhoir, has agreed to sell, transfer, and assigns all their Mr. Sudhir Madhukar Potdar, member of The Adarsh Dahisar Gaurav Co-operative right, title and interest in the property Housing Society Limited ("Society"), has mentioned in the schedule hereunder written and referred to as said property to misplaced and lost the original share my client free from all encumbrances. certificate with respect to five fully paidup shares of Rupees Fifty Only (Rs. 50/-) All persons having any claim, right, title each, bearing distinctive numbers 106 to share, or interest against or in respect of the 110 (both inclusive), bearing share said property by way of sale, Mortgage, (equitable or otherwise), exchange certificate no. 22 ("Share Certificate")

charge, lease, sublease, tenancy and has requested the Society to issue a inheritance, lien, license, gift, bequest duplicate share certificate. trust, maintenance, possession All persons having any right, title, interest, easement, attachment or encumbrances benefit, claim, or demand, in or to the howsoever or otherwise is hereby called upon to intimate to the undersigned in Share Certificate, are hereby required to writing within 14 days from the date of publication of this notice of his/their such make the same known, in writing, together with notarially certified true claim/s, with all supporting documents copies of documentary proof in support failing which, the claim/s if any of such thereof, to the undersigned within fifteer person/s will be deemed to have been days from the date of publication hereof waived / abandoned to exist. Our client failing which, the claim or claims, if any shall then proceed to complete the of such person or persons will be transaction relating to the said property considered to have been waived without any encumbrances from any released, relinquished and/or abandoned. Dated this 23rd day of August 2022

### person/parties SCHEDULE OF THE PROPERTY "Said property"

**PUBLIC NOTICE** 

The land bearing Survey No. 12 Hissa No.6 admeasuring 0-27-30 HR, Survey No.14 Hissa No. 4B admeasuring at 0-36-90 HR and Survey No.16 Hissa No.4A admeasuring at 0-15-20 HR Situated at Village Newali turfe wasre Taluka Karjat Dist. Raigad in the registration district Raigad and registration Taluka Karjat.

M/s T. Satish G. & Co. Advocate Bombay High Court. Satish G. Tiwar Partne

302, Navketan Building, N.G. Acharya Marg Chembur East, Mumbai 40007 Tel: 932333111

Date: 23.08.2022

### **PUBLIC NOTICE**

Our clients are negotiating with one M/s. Rangoli Developers, a partnership firm registered under the provisions of the Indian Partnership Act, 1932, with the Registrar of Firms. Mumbai, Maharashtra; and having its principal place of business at Shop

particularly described in the Schedule hereunder written ("the said Properties"). objection to the undersigned, at Law Scribes, 303, Lotus Pride, St. Francis Road, Vile Parle (West), Mumbai 400 056, within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed and accepted by our clients that there does not exist any such claim or objection; and the same shall be construed as having been non-existent/waived/abandoned and our clients shall thereupon proceed to acquire the said Properties from the Intending Vendor, notwithstanding any claim or objection.

## **SCHEDULE**

**Description of the said Properties** Flats as per the list mentioned in table hereinbelow; all in the building/project known as 'Manas Rangoli Residency' presently under construction on a portion land bearing Final Plot no. 57 of Town Planning Scheme No. I (Santacruz) (formerly bearing Original Plot no. 6), and bearing CTS no. H/148 of Village Bandra H, Taluka Andheri, Mumbai Suburban District situate, lying and being at Besant Street, Santacruz (West), Mumbai 400054, together with 8 (Eight) car parking spaces in the said

Dated this 23rd day of August, 2022

(Neil Mandevia)

## **Lost & Found**

Mr. Shailesh & Mrs. Shailaia S. Raikar R/o Flat No. 28/4, Hill Rock Co.Op Hsg. Society, Sainik Nagar, Amboli, Andheri (W), Mumbai., applied for duplicate share certificate as original share certificate no. 113 has been lost. If found finder should kindly intimate to the secretary, Mr. Prashant, HRCHS within 15 days before issuing duplicate certificate.

PUBLIC NOTICE This Public Notice is being caused on behalf of my Client Ms. Carmen D'Souza; W/o. Late Herman D'Souza regarding the revocation of General Power of Attorney Only for Admit Execution dated 13th May 2022 having Registered document no BDR-9/7094/2022 which was executed by my client in favour of Mr. Basil Santosh Shetty only for Admit Execution. Any transactions that may take place on the strength of the General Power of Attorney Only for Admit Execution which (Secretary has been already revoked, would not be The Adarsh Dahisar Gauray binding on my Client and my Client would

Co-operative Housing Society Limited, Dahisar Gauray Hari Shankar Joshi Road, oarties. Dahisar (E), Mumbai 400 068. NOTICE NOTICE is hereby given to

Anirudha Kulkarni POA holder of Mrs.Mohini Mohan Pitke ,has lost Original chain documents i.e Registered Sale deed dated 8.10.1992 in between Pragati deceased joint member has approached the Society for transfer of the said shares and the interest in the said flat to his sole name.

> objections from the heir/heirs or other claimants/ objector or objectors to the transfer, of the said shares and interest of the deceased member to the name of Mr. Raiesh Madan Paseddula, within a period of 14 days from the publication of this notice, with documentary proof of such claim. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to transfer the said shares and the interest in the said flat to the name of Mr. Rajesh Madan Paseddula in such manner as provided under the bylaws of the Society and the claim if any shall be deemed to have been waived. Place: Mumbai

Date: 23/8/2022

Mohammad Sherwa, & Mr. Sultan Ali Mohammad Sherwa, Mumbai are negotiating with my client Mr.Himmat Kishanlal Lodha & Others Mo. 8108331188 & 9869045895, for sale of their property situated at revenue Village Sasunavghar, Taluka Vasai, District Palghar bearing Survey No. 146, Hissa No. 3/2, Admeasuring 0-10-30 H. R. P., & Survey No. 147, Hissa No. 3/1, Admeasuring 0-18-64 H. R. P., & Survey No. 148, Hissa No. -, Admeasuring 0-0150 H. R. P., total admeasuring 0-017 H.R.P. any persons having or claiming any right, title, interest of any nature or upon the said property or any part Iohammad Sherwa, & Mr. Sultan A any claim of demand whatsdever in to or upon the said property or any part thereof arising under sale, exchange, will, Power of Attorney, mortgage, gift trust, inheritance, charge, possession, lease, tenancy, lien, easement or otherwise howsoever are hereby required to make the same known required to make the same known in writing, together with supporting documents and particulars of any such right or claim to the undersigned at address office B-10, New Shanti Ganga Co-operative Housing Society, Opp Bhayander Railway Station, Bhaynder (East), Taluka & District Thane, within 15 days from the date of the light of the perceivage.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Bhaska Seenu Naidu, Mr. Sadruddin A

days from the date of publication hereof days from the date of publication hereof failing which the claims, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and our client shall proceed further to complete the said transaction ignoring such claims. Dated this 23rd day of August 2022.

**Jayant Pate** (Advocate for Intending Purchasers)

**PUBLIC NOTICE** 

PUBLIC NOTICE is hereby given that our clients are negotiating to purchase from (i) Sushil Kumar Kwatra & (ii) Dharamvi Kwatra (Partners of M/s Amar Processor) the right, title and interest in Unit No. 106 on first floor, Kanchan Industrial Premises Cooperative Society Limited, Safed Pool, Andher-Kurla Road, Mumbai – 400 072 (the said Industrial Unit)

The Owner, Sushil Kumar Kwatra has represented to our client that the Original Agreement dated 27.07.1977 executed by M/s Motisons Corporation (the Developers in favour of M/s Amar Processors (the Original Purchaser), relating to the said Industrial Unit is lost and/or misplaced and the same is not traceable. Said Sushil Kumar Kwatra has also lodged a Police Complaint for loss of original agreement at the Sakinaka Police Station. All persons having any claim of any nature

whatsoever in the said Industrial Unit or on the said Agreement either by way of sale, exchange, lease, licence, trust, lien, easement, inheritance, possession attachment, lispendence, mortgage, charge, gift, or otherwise howsoever, are hereby required to make the same known with copies of all supporting documents to the undersigned at their office at Pradeep Rane & Associates, A/323, Gokul Arcade, Near Garware House, Subhash Road, Vile Parle [East] Mumbai - 400 057 within 14 days of publication of this present notice, failing which the same shall be deemed to have been waived and our clients will proceed to purchase of property without reference to such claims if any.

Dated this 23rd day of August 2022

Sd/for Pradeep Rane & Associates Advocate for the Purchaser

## **PUBLIC NOTICE**

As per the instructions given to me by my client, it is hereby notified for the public at large that am investigating the title of - (1) TANVIR MOHAMMED MOTIWALA and (2) RAFATARA SALIM KAPADIA, both having address as - Flat No - 1502, Garden Building, Sahakar Road, Opposite Rehan Towers, Jogeshwari West, Mumbai - 400 102 with respect to the property more particularly described in the 'Schedule' written hereunder (hereinafter referred to as the

Any person having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand i respect of the said properties or any part thereof by way of sale, exchange, assignment mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, occupation, possession, tenancy, subtenancy, leave and license, license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance easement, release, relinquishment or any other method through any agreement, deed document, writing, conveyance deed, devise, bequest, succession, family arrangement settlement, litigation, decree or court order of any court of Law, contracts/ agreements of encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with all supporting documents, failing which the claim of such persor

### SCHEDULE REFERRED TO HEREINAROVE (Description of "the said property")

All that piece and parcel of property bearing Villa No - 31, area admeasuring 380 sq. mtrs 80 sq.Plot area admeasuring 752 sq. mtrs and which Villa is situated in the scheme known as 'Ashok Nirvaan' and which scheme is constructed on all that piece and parcel of land bearing Survey No - 147, 149, 154/2 and 155 and bearing corresponding CTS No - 167/1 to 167/23 and which property is within the limits of Lonavla Municipal Council, Lonavla and which is situate, lying and being at Village - Lonavla, Taluka - Maval, Dist - Pune and which is in the Registration District of Pune and Sub - District of Taluka Maval, Maharashtra.

Date: 22/08/2022

Adv. Ashwin Gupta, VI/s. Thinkvizor Legal

101' 1st Floor, Priyadarshani CHSL, Above State Bank of India Market Main Branch, G Ward, Nr. ABC Factory, Lonavla- 410401, Dist - Pune, Mobile - 9890440676

Form No. INC.25A

AND In the matter of Arkaan Enterprises Limited having its Registered office at J-

Mumbai-400002... ..... (Applicant)

Company to a Private Limited Company in terms of the Special Resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 16th August, 2022 to enable the company to give effect for such conversion. Any person whose interest is likely to be affected by the proposed change,

status of the company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the Regional Director, MCA, Western Region at

MUMBAI - 400002, MAHARASHTRA. The objection should be given within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the

ARKAAN ENTERPRISES LIMITED J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, **MUMBAI MH 400002** 

For and on behalf of Arkaan Enterprises Limited

Place: Mumbai Date: 23/08/2022

BAIJOO M RAVAL (Director) DIN NO :00429398

(A Government of Maharashtra Undertaking) Plot No.14 &15, MMRDA New Office Building, 5th floor, Engineering Division

Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051 Tel. 26594000, Fax: 26591264 Website: https://mmrda.maharashtra.gov.in E-Mail: lokesh.chousaste@mailmmrda.maharashtra.gov.in

Name of Work	Estimated Cost (Rs.)	Earnest Money Deposit (Rs.)	Contract Period
Annual Maintenance Contract of staff quarters of MMRDA situated at Eastern Suburb Kurla, Chembur, Vashi & CBD Belapur, Navi Mumbai for year 2022-23		Rs.42,500/-	12 months
Annual Maintenance Contract of staff quarters of MMRDA situated at Western Suburb Andheri, Malad, Jogeshwari, Goregoan & Oshiwara district for year 2022-23	Rs. Rs. 42,36,746/-	Rs.42,500/-	(Including monsoon)

Cost of Blank Tender Form (Per Each): Rs. 1.000 + Rs. 120 (GST) = Rs. 1.120/-Bid documents download : 23/08/2022 (10:00 Hrs.) to 05/09/2022 (12:00 Hrs.

Note: The e-tender can be downloaded from e-tendering portal http://etendermmrda. maharashtra.gov.in. Any additional information, corrigendum & help for uploading

& downloading the e-tender, may be availed by contacting MMRDA's e-Tendering service desk at the following id: etendersupport@mailmmrda.maharashtra.gov.in or call us or 022-26597445. For further information if required you may please contact Shri.Lokesh R. Chousaste

"Relatives") of Late Mr. Padmakar R. Sali, who passed away on 8th November 202° and who was an employee of Future Consumer Limited ("Company"), has approached the Company for release of his full and final dues arising out of his employment with the Company, to discharge certain liability of the deceased. Any person(s) having any objection and/o claim of whatsoever nature is/are hereby required to make the same known in writing to the undersigned, within 15 (Fifteen) days from the date hereof, otherwise the full & final dues transfer request raised by the Relatives of deceased shall be effected by the Company without reference to any claim(s) & the same will be considered as waived or abandoned.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large

that, 1) Mr. Parveen Sali, 2) Mrs. Vidhya

Achari, 2), and 3) Mr. Sharad Sali

(hereinafter collectively referred to as

Date: 23rd August 2022 H. R. Department

Place : Mumbai

Future Consumer Limited Knowledge House, Off. JVLR, Shyam Nagar, Jogeshwari (E) Mumbai - 400060

The Vile Parle Shriniketan Co-operative Housing Society Ltd., (Registered Co-op. Housing Society Registration No. BOM/HSG/323 of 1963).

16, Vithalbhai Road, Nr. Sanyas Ashram, Vile Parle (West), Mumbai - 400 056. Email-shriniketanchas@gmail.com

**PUBLIC NOTICE** 

Take notice that MRS. LAXMIBEN KANJI SHAH, a

member of The Vile Parle Shriniketan Co-operative Housing Society Ltd., 16, Vithalbhai Road, Vile Parle West,

Mumbai - 400056, holding Flat No. 8

and 52 shares of the said Society bearing distinctive numbers from **365** t 416 under Share Certificate No. 108 dated 08.06.2013 and Loan Stock Bond Certificate No. 108 for 223 Bonds with distinctive numbers from 1562 to 1784 endorsed hereon the sum of Rs.11.150 has been lost, misplaced the above Share Certificate and Loan Stock Bond Certificate and she has applied for issue of Duplicate Share Certificate & Loan Stock Bond Certificate to the society Also take notice that all persons having any claim against the said lost Share Certificate & Loan Stock Bond Certificate by way of inheritance, legacy, bequeatl transfer, mortgage, sale, lien, charge,

trust, maintenance or otherwise howsoever required to make the same known to the Secretary of the society by registered Post with acknowledgment due along with documentary proof within 15 days from the date of the Publication of Notice, otherwise claim: if any will be considered as waived for

all intended purposes. Dated: 23.08.2022, Place: Mumbai For The Vile Parle Shriniketan Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary

### **PUBLIC NOTICE** NOTICE IS HEREBY GIVEN that my

client is negotiating with the owner namely Mrs. Mala Rajan Sadarangani and an associate member, namely Mi Raian Ramchand Sadarangani to purchase a Flat being No. 54 on Fiftl Floor of the building known as "SANGITA BUILDING", and more particularly described in the Schedule hereunde vritten, with all her rights, and beneficial interests in 5 (Five) fully paid up shares comprised in Share, bearing Share Certificate No. 24 issued by Colaba Sangita Co-operative Housing Society td. of which Mrs. Mala Raia Sadarangani is a member, and Mr. Rajan Ramchand Sadarangani is an associate nember, and more particularly described in the Schedule hereunder written.

Any person or persons claiming any right

title, interest or claim in the aforesaid shares, and Flat in any manner including by way of Agreement (oral or written) undertaking, arrangement, sale, transfer exchange, conveyance, assignment charge, mortgage, gift, release, trust lease, monthly tenancy, leave and license, partnership, joint venture, inheritance, lien, easement, possession right of prescription, any adverse right title, interest, or claim of any nature dispute, suit, decree, order restrictive covenants, order of injunction attachment, acquisition, requisition, or otherwise is hereby called upon and required to make he same known to the undersigned in writing within 14 days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only at the address of the undersigned viz. Room No. 29, 2nd Floor, Bombay Mutual Chambers, Hamam Street, Fort Mumbai- 400 001, failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and thereafter the transaction may be completed at the option of the parties named above in the event that the negotiations are finalized. SCHEDULE OF PROPERTY

Flat No. 54, admeasuring about 450 square feet on Fifth Floor of the building known as "SANGITA BUILDING" constructed on the plot Nos. 27 & 28 bearing Cadastral Survey Nos. 518 8 519 of Colaba Division, Mumbai, and assessed by the Assessor & Collector of Municipal Rates & Taxes of "A" Ward under Account No. AX0500700060000 situated. Iving and being at Arthur Bunde Road, Colaba, Mumbai 400 005, with 5 fully paid shares of the Colaba Sangita Co-operative Housing Society Ltd, of face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each, of the aggregate value of Rs. 250/bearing distinctive Nos. 116 to 120 (both inclusive), bearing Certificate No. 24 of Colaba Sangita Co-operative Housing Society Ltd. The building known as 'Sangita Building" was constructed prior to year 1970. Dated this 23rd August, 2022.

Sd/-Mr. Prakash D. Goriya Advocate, High Court Mumbai, Room No. 29, Second Floor, Bombay Mutual Chambers,

lamam Street, Fort, Mumbai- 400 001. Telephone - 2264 2024, Mobile 98201 95375

## DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY **Owner of the Property:** Mr Abdullah Anwarullha Shaikh (Borrower)

POSSESSION NOTICE (For Immovable Property)

UNDER Rule 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

of India, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and

Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred

under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement)

Rules, 2002 issued a demand notice dated 02/08/2021 calling upon the

borrowers (1) Mr. Abdullah Anwarullha Shaikh (Borrower), (2) Mr. Shaikh

Irfan Ahmed (Guarantor) to repay the amount mentioned in the notice being

Rs. 4,99,726.68 (Rs. Four Lakh Ninety Nine Thousand Seven Hundred

Twenty Six and Sixty Eight Paisa only) and interest thereon within 60 days

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to

the borrower and the public in general that the undersigned has taken

Symbolic Possession of the property described herein below in exercise of

powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with

rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 20th day or

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not

to deal with the property and any dealings with the property will be subject to

the charge of the Central Bank of India for an amount Rs. 4,99,726.68 (Rs.

Four Lakh Ninety Nine Thousand Seven Hundred Twenty Six and Sixty

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Central Bank

Address of the Property: All the part and parcel of the residential house property owned ny Abdullah Anwarullah Shaikh at House No 154/1 Gut No 89

13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

East: Road. West: Mr. Habibullah Anwarullah.

South: Shaikh Haji Shaikh Nijam. North: Faradulla Anwar.

Date: 20.08.2022

Area admeasuring 1782 Square feet (27\*56) at Ranjangaon Shenpunji, Near MIDC Waluj Taluka Gangapur Dist Aurangabad Registration District Aurangabad and bounded as under Boundary of Residential House:

> Sd/-**Authorised officer** Central Bank Of India. Regional Office, Aurangabad

No. 2 Jaisingh Landmarque Azad Road Vile Parle (Fast), Mumbai 400057 ("the Intending Vendor"), for acquiring from the Intending Vendor, all the rights, title and interest of the Intending Vendor into and upon the immovable properties as more Any persons having any claim against, in, to or upon the said Properties or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, inheritance, lease, leave and license, lien or otherwise howsoever or otherwise having an objection to the sale and transfer of the said Properties by the Intending Vendor in favour of our clients, are hereby requested to make the same known in writing, along with supporting documents of such claim or

building.

Sr. No.	Flat Number	Floor	Carpet Area (in square feet)
1	602	6th	867
2	603	6th	830
3	604	6th	850
4	605	6th	830
5	504	5th	850
6	505	5th	830
7	304	3rd	850
8	104	1st	850

For Law ScribeS

**DEMAND NOTICE** Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act,) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 3(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules

is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within <b>60 days</b> from the publication of this notice, the amounts indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of the Borrower(s), amount due as on date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:				
Name of the Borrower(s) /Guarantor (s)	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property)		
Mr. Mahendra Singh K Rajput, Mrs. Khushbu Kunwar M Rajput, Sweet Baby, Mr. Vijay Singh K Rajput (Prospect No 820385)	Rs.12,49,205.00/- (Rupees Twelve Lakh Forty	All that piece and parcel of the property being: Flat No. 102, admeasuring 754.23 Sq. Ft. (Built-up), 70.09 sq. meters (Built-up) in the 1st floor in "D" wing of the Building known as "SIDDHIVINAYAK COMPLEX" situate, Iying and being at Village Khaira (Saravali), Taluka Plalghar, District Thane, in the Registration office of Sub-Registrar Palghar, Maharashtra, India- 401501		
Mr. Anil Lalchand Mishra M/S.Maashree Electronics Mrs. Neetu Anil Mishra (Prospect No 822025)	19 - Aug - 2022 Rs.82,95,770.00/- (Rupees Eighty Two Lakh Ninety Five Thousand Seven Hundred Seventy Only)	All that piece and parcel of the property being :Flat No: 602 on Sixth Floor, 35.35 ze, meters Built-up area. Green Park Co-operative Housing Society Ltd., Neal Urdu Jr. College, Marol Maroshi Road, Marol, Andher (East), Village Marol, Taluka Andheri, Mumbai, Maharashtra, India - 400059		
Sai Kilalia Allu Gellelai	Five Lakh One Thousand Seven Hundred Eighty Three Only ) for	No-302,Area Admeasuring 38.202 Sq.Mtrs. Carpet		
Store, Mrs.Sunita P Verma (Prospect No 855561 &	855561 and Rs.8,04,845/- (Rupees Eight Lakh Four	Area, On 3Rd Floor A Type Of Building, Navkar City Phase 1, Juchandra Naigaon East, Thane, 401208,		

CIN: L21098MH1995PLC086337

R.O.: 5/6, Papa Industrial Estate, Suren Road, Andheri East, Mumbai: 400093, Maharashtra, India. Tel No.: 022 6760 2200, Fax No.: 022 6760 2244, Email: <a href="mailto:info@sundaramgroups.in">info@sundaramgroups.in</a>, Website: <a href="mailto:www.sundaramgroups.in">www.sundaramgroups.in</a> NOTICE is hereby given that the Twenty-Eight (28th) Annual General Meeting (AGM) of Sundaram Multi- Pan Limited ("the Company") will be held on Monday, September 19, 2022 at 11.30 A.M.(IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means (VC/OAVM) facility to transact the businesses as set out in the

Notice of AGM which is being circulated for convening the AGM The 28th AGM will be held in compliance with the MCA General Circular No. 14/2020 dated 08 April 2020 Circular No. 17/2020 dated 13 April 2020, Circular No. 20/2020 dated 05 May 2020, Circular No. 02/2021 dated 13 January 2021, Circular No. 21/2021 dated 14 December 2021 and Circular No. 2/2022 dated 05 May 2022 respectively, relevant provisions of the Companies Act 2013 and the rules made thereunder and SEBI Circular dated May 12, 2020, SEBI Circular dated January 15, 2021 and SEBI Circular dated 13 May 2022 read alongwith the applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015 collectively referred to as "Circulars").

n accordance with the aforesaid Circulars, the Notice and Annual Report will be sent only through electronic mode to those members, whose email addresses are registered with the Company/RTA or with the respective Depository Participants. Members may note that the Notice of the AGM and Annual Report 2022 will also be available on the Company's website (www.sundaramgroups.in), website of stock exchanges www.nseindia.com,www.bseindia.com) and NSDL (agency for providing remote e-voting facility/e-voting at the AGM) i.e. www.evoting.nsdl.com. Members can join and participate in the 28th AGM through VC/ OAVM facility only. The instructions for joining 28th AGM and the manner of participation in the remote electron oting or casting vote through e-voting system during 28th AGM are provided in the Notice of the 28th AGM. Members participating through VC/ OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorur

the Company/Registrar and Share Transfer Agent("RTA") or Depository Participants can obtain the Notice of 28th AGM and Annual Report 2022 and/or can attend the AGM through VC/OAVM by sending an email to the Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd at rnt.helpdesk@linktime.co.in or Company's email id at cs@sundaramgroups.in. Please provide all necessary details like Name of shareholder Folio No. and scanned copy of the share certificate for physical holders / demat account no., client master or copy of Consolidated Account statement for demat holders, along with self attested scanned copy of PAN and AADHAR card and attach the above mentioned documents on the given email id's as above

for casting votes through remote e-voting/e-voting at the 28th AGM will be provided in the AGM Notice. The Notice of 28th AGM and Annual Report 2022 will be sent to shareholders in accordance with the

By order of the Board For Sundaram Multi Pap Limited Amrut Shah

DIN: 00033120

If any person/s found the said above

proof disputes in respect of said property and above mentioned chain documents treated as

> Supriya Kulkarni Advocate

B-15, building No.2 Chandravadan CHS Ltd, Ganeshwadi Thane (W)-400601

the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housin Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), tirepay the amount mentioned in the respective Demand Notice(s) issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to apply within 60 days from the publication of this notice, the

Thousand Eight Hundred Forty
Five Only) for IL 10127327

If the said Borrowers fail to make payment to IIIFLH as aforesaid, IIIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers.

For, further details please contact to Authorised Officer at Branch Office:IIFL House, India Infoline HousingFinance Ltd, IIIFL House, Sun Infotech Park Road No. 16V, Plot No.B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane-400604.

prporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana. Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd. Place: Maharasthra, Date: 23-08-2022

**Sundaram Multi Pap Limited** 

under Section 103 of the Companies Act, 2013. Members holding shares in physical form or demat form, who have not registered their email addresses with

The Company will provide e-voting facility to all its members to cast their votes on the resolutions set forth in the notice and also facility of voting through e-voting system during the 28th AGM. The detailed procedure

applicable laws on their registered email addresses in due course. This advertisement is being issued for the information and benefit of all members of the Company in mpliance with the MCA Circulars and SEBI Circulars.

Place: Mumbai Date: 22.08.2022

Builders and Mr.Gope Pritamdas Kodwani registered at Solapur bearing registration number 245/92, in respect of Flat no.S-1 Lotus Apartment CTS No.8391/21/A ,Solapur . My Client have logged missing complaint no.27168 /2022 dated- 20.8.22 at Navghar Mulund Police Station in respect of the said lost above mentioned Original Sale deed

the General Public that

Mrs.Mugdha

Original mentioned Agreements may kindly return the same at below mentioned address within 7 days from the date of publishing of this notice or person having any objection or interest or any person have right in respect of said property contact the undersigned with the documentary substantiating his/her/their objections/claims/details of dispute/s within Seven days (7) days from the date of this publication, failing which, it is assumed that there are no third party claims/objections/

lost/misplaced Sd/-

shall be treated as waived and not binding on our clients.

Place : Lonavala, I

2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014

Companies Act, 2013 read with aforesaid rules for conversion from a Public

REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, MCA 5TH FLOOR EVEREST, 100 MARINE DRIVE

Name of Work	Estimated Cost (Rs.)	Earnest Money Deposit (Rs.)	Contrac Period
Annual Maintenance Contract of staff quarters of MMRDA situated at Eastern Suburb Kurla, Chembur, Vashi & CBD Belapur, Navi Mumbai for year 2022-23		Rs.42,500/-	12 months
Annual Maintenance Contract of staff quarters of MMRDA situated at Western Suburb Andheri, Malad, Jogeshwari, Goregoan & Oshiwara district for year 2022-23	Rs. Rs. 42,36,746/-	Rs.42,500/-	(Includir monsoo

Executive Engineer, on Telephone number 022-26597739. Date: 23/08/2022 Executive Engineer,

Place: Mumbai

not ratify the said transactions. This revocation is with the mutual consent of both Sd/-Adv. Amitkumar Gupta **High Court of Bombay** G - 8, Poonam Darshan CHSL, Near N.K.G.S.B. Bank, Navghar Road, Bhayandar East, Pin No.401105. Mobile No. 9930889980.

**PUBLIC NOTICE** Mr. Vijay Madan Paseddula joint member of The Hari Prasad Shantinagar Co-operative Housing Society Ltd., having address at Sector 5, Shantinagar, Mira Road (East), Thane holding 5 shares bearing distinctive Nos. 96 to 100 (both inclusive) entered in Share Certificate No. 20 and entitled to Flat No.404 admeasuring 390sq.ft built up area on the 4th floor in Type C, building No. 15 of the society, died a bachelor on 8th August, 2014 without making any nomination. Mr. Raiesh Madan Paseddula brother of late Vijay Madan Paseddula the

The society hereby invites claims or

For and on behalf of The Hari Prasad Shantinagar Co-operative Housing Society Ltd. Hon, Secretary

"Owners").

Before the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region In the matter of the Companies Act, 2013, section 14 of Companies Act,

Block, Bhangwadi Shopping Centre, Kalbadevi Road, Notice is hereby given to the general public that the company intending to make an application to the Central Government under section 14 of the

एम एम आरडी ए MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY

e-TENDER NOTICE

Last date of online submission: 05/09/2022 (12:00 Hrs.)

**Engineering Division, MMRDA** 

सार्वजनिक सूचना

फॉर्म क्रमांक 155

।नियम ३२९ पहा।

सदस्यांचे ऐच्छिक कंपनी-बंदीकरण

कंपनीचे नाव: Usicon Health Care Pvt. Ltd.

अंतिम बैठक बोलावण्याची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कलम ४९७ च्या अनुषंगाने

उपरोक्त नावाच्या कंपनीच्या सदस्यांची सर्वसाधारण सभा B.S.D. मार्ग,

गोवंडी, मुंबई-400 088 येथे 14 जून 2004 रोजी सकाळी 10.30 वा.

घेतली जाईल. ही सभा, सदस्यांसमोर, कंपनी बंदीकरणासाठी अवम्बलेली

पद्धत व कंपनीच्या मालमत्तेच्या विनियोगाची पद्धत मांडण्यासाठी,

लिक्किडेटरने दिलेले कोणतेही स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी, आणि

### चैताली डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नोंदणी कार्यालयः एए-७१, गंगा भवन, जे.पी. रोड, सात बंगला,

वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०६१ सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीचे खाली नमूद सिक्युरिटीज करिता प्रमाणपत्र हरविला/गहाळ झालेली आहेत आणि सदर सिक्युरिटीचे धारक/अर्जदार प्रतिलिपी शेअर

प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज दिली आहे कोणत्याही व्यक्तिस सदर सिक्युरिटीजच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी ह्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालय येथे कंपनीकडे अशा दावा सादर करावा, अन्यथा कंपनी कोणताही पुढील सूचने शिवाय प्रतिलिपी शेअरप्रमाणपत्र जारी करण्यास

The factor of th					
धारक आणि	सिक्युरिटीजचा	प्रमाणपत्र	सिक्युरिटीजचे	विभिन्न क्र.	
संयुक्त धारकाचे	प्रकार आणि	क्र.	संख्या		
नाव	दर्शनी मुल्य				
अझीझ इस्माईल	समभाग, रु. १०	۷	३९६७	०१–३९६७	
धारीवाला					
अझीझ इस्माईल	समभाग, रु. १०	१०	१०३३	७९३५-८९६७	
धारीवाला					
इब्राहिम इस्माईल	समभाग, रु. १०	9	३९६७	३९६८-७९३४	
धारीवाला					
इब्राहिम इस्माईल	समभाग, रु. १०	११	१०३३	८९६८-१००००	
धारीवाला					

चैताली डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड करिता आणि च्या वतीने तारीखः २३/०८/२०२२ (संचालक)



ठिकाणः मुंबई

सीआयएन : एल४५२०३ एम एच २००८पीएलसी १७८०६१ नोंदणीकृत कार्यालय : ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०,

दूरध्वनी क्रमांक : ( + ९१ २२) २२०४ २३९६ / २२८५ १७३७ इ मेल : headoffice@kesarinfra.com संकेतस्थळ : www.kesarinfra.cor

### १४ वार्षिक सर्वसाधारण सभा, इ मतदान माहिती आणि बुक क्लोजर यांची सूचना -बाद्वारे सचित करण्यात येते की कंपनीच्या सभासदांची १४ वी वार्षीक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक १३ सप्टेंब

०२२ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी ) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम ) यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक त्या तस्तुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम यांना अनुसरून तसेन सिक्यरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेंबी) (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स) डिस्क्लोजर रिकायरमेंटस ) नियम २०१५ तसेच त्यासह वाचा कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांचे सामान्य परिपत्रक क्रमांक १४/ २०२० दिनांकीत ८ एप्रिल २०२० २०/ २०२० दिनांकीत ५ मे २०२०, २१/ २०२१ दिनांकीत १४ डिसेंबर २०२१. ०२/ २०२२ दिनांकीत ५ मे २०२ आणि सेवी परिपत्रक क्रमांक सेवी / एव ओ / सीएफडी / सीएफडी र/ सीआयआप / पी / २०२२/ ६२ दिनाकीत र/ मे २०२२ तसेच त्यासह लागू असलेली अन्य आवश्यक ती परिपत्रके जी एमसीए आणि सेवी यांनी जारी केती आहेत

यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. रचाञ्चा अनुरात बात्रा व्यवस्थित मा नृह्यात । जार्ट्यात्वाचा व्यवस्थात विकास वार्ता हा वार्ता आहा. त्याचप्रमाणे वरीत प्रमाणे नमूद्र केलेल्या परिपक्रकाच्या अनुसार १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचन आणि ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीची वितीय पत्रके त्यासह संचालक मंडळाचा अहवाल आणि लेखा परीक्षक यांचा अहवाल आणि अन्य आवश्यक ती कागदपत्रे जी सोबत जोडणे आवश्यक आहे ती कागदपत्रे अश . सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहेत ज्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे २२ ऑगस्ट २०२२ रोजी नोंदणीकत आहेत. वरील प्रमाणे नमद केलेल नाना (वर्गाक्षर) योजनस्य पाजनार (पाजनार क्रिक्स) क्रिक्स क्रिक्स क्रिक्स क्रिक्स क्रिक्स क्रिक्स क्रिक्स क्रिक्स क्रामपुरों केपीचे संकेतस्थळ www.kesaninfra.com येथे तसेच स्टॉक एक्सचेंज संकेतस्थळे म्हणजेच बीएसई चार् संकेतस्थळ www.bseindia.com आणि लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए ) यांचे संकेतस्थळ

nttps://instavote.linkintime.co.in येथेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दूरस्थ इ मतदान : कायद्याचे कलम १०८ च्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज ( मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्टेशन ) नियम् ्र २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा यांना अनुसरून आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स २०१५ चा नियम ४४ यांना अनसरून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद करण्यात आलेल्या विषयांवर सभासदांन . नतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी आपल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदा सविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान सविधा उपलब्ध करून देणार आहे. इ मतदान सर्विधा उपलब्ध करू . एयासाठी कंपनीने लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल ) यांची सेवा घेतली आहे. वार्षिक . पर्वसाधारण सभेच्या पर्वी दरस्थ इ मतदान सविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत इ मतदान सुविधा यांच्यासाठी सूचन

दूरस्थ इ मतदान सुविधा खालील प्रमाणे नमूद केलेल्या कालावधीत उपलब्ध असणार आहे

नावधीचा आरंभ : शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर २०२२ (भारतीय प्रमाण नेळेनुसार सकाळी ९.००

दरस्थ इ मतदान कालावधी संपण्याचा वेळ : सोमवार, १२ सप्टेंबर २०२२ (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०

——— वरील प्रमाणे नमूद केलेली तारीख आणि वेळेनंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

सभासद मतदानासाठी केवळ कोणत्याही एका मतदान पद्धतीचा अवलंब करू शकतील : दरस्थ इ मतदान पद्धती किंव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान. सभासद ज्यांनी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थत राह शकतात मात्र त्यांना पन्हा मतदान करता येणार नाही जर एखाद्या सभासदाने एखाद्या विषयावर एकदा मतदान केलेले असेल तर त्याला / तिला त्यात पुन्हा बदल करता येणा नाही. किंवा पन्हा मतदान करता येणार नाही.

कंपनीचे असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात आहेत किंवा डिमॅट स्वरूपात कट ऑफ तारीख गंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ रोजी (कट ऑफ तारीख ) आहेत अशाच सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्य पूर्वी दूस्य इ मतदान पद्धतिने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतिने मतदान राज्यासाय स्वीप् पूर्वी दूस्य इ मतदान पद्धतिने किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतिने मतदान करण्यासाठी ग्राम असतील. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या एन पेड अप समभाग भांडवलात सभासदांच्य गमभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची सभासद नाही, त्यांनी र्ह सचना केवळ माहितीसाठी आहे. असे समजावे. अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमि ू हरण्याची प्रक्रिया झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झाली आहे, आणि जी कट ऑफ तारीख रोजी जी

कंपनीची सभासद आहे, अशी व्यक्ती enotices@linkintime.co.in येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते किंवा त्यासाठी + ९१ - २२- ४९१८ ६००० येथे संपर्क साधू शकते दूस्स्य इ मतदान पद्धती किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धती यांचा तपशील अशा सभासदांसाठी . त्यांच्याकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत किंवा प्रत्यक्ष स्वरूपात आहेत आणि असे समभागधारक ज्यांर्न आपले इ मेल तपशील नोंदणीकत केलेले नाहीत अशा सभासदांसाठी सविस्तर सचना १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्य

ू मभागधारकांना / सभासदांना दरस्थ इ मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभास अनुपात जानकार किया किया है। Hitps://instavote lkintime.co.in येथे हेल्प संक्शन मध्ये देण्यात आलेल्या फ्रिक्नेटरली आस्त्र अर्कचनस्ता किया इंस्टाव्होट इ मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा श्री ईरवर सुवर्णा, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट, कॉपॉरेट रजिस्ट्री, . लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम ) मुंबई ४०० ०८ येथे संपर्क साधू शकतात किंवा enotices@linkintime.co.in येथे इ मेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात किंवा

९१- २२- ४९१८ ६००० येथे संपर्क साधू शकतात. बक क्लोजर : कंपनीच्या सभासद नोंद पस्तिका आणि समभाग हस्तांतरण पस्तिका मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ १३ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून ) १४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बंद राहतील


केसर टर्मिनल्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या करित

स्वाक्षरी / देनांक : २३ ऑगस्ट २०२२ कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकार

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in



मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड सीआयएन : एल३१९०७एमएच२००७पीएलसी१७६४४३

नोंदणीकृत कार्यालय : बी/१, उद्योग भवन क्र. ३, एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०९३, महाराष्ट्र, दूर. +९१ २२ ४०३३ ४३००, फॅक्स : +९१ २२ २८३६ ४०४५ वेबसाइट : www.marineelectricals.com, ईमेल : cs@marineelectricals.com १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधातील माहितीच्या संबंधात कंपनीच्या भागधारक यांचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जाहीर सूचना

सुचना याद्वारे देण्यात येते की, मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड (कंपनी) च्या सभसदांची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑथ्डओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० भाप्रवे १५ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशित व्यवसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. कंपनी कायदा, . २०१३ व नियम यांच्या लागू तरतूदी अनुसार व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि. १३ मे, २०२२ (यापुढे एकत्रितरित्या सर्क्युलर्स म्हणून संदर्भित) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२०, 88/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २/२०२२ दि. ५ मे, २०२२ रोजी कंपनीची एजीएम सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी वा ओएव्हीएम मार्फत आयोजित

वित्तीय वर्ष २०२१-२२ यांच्याकरिता वार्षिक अहवालासह १५ वी एजीएमच्या ठिकाणी सूचना ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत सर्व सभासदांना एमसीए सर्क्युलस व सेबी विनियमन यांच्यासह कंपनी/ . डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, सदर वेबसाइट कंपनीची https://www.marineelectricals.com/annual-report.html वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. अर्थात www.nseindia.com अनुक्रमे तसेच ई-मतदान प्लॅटफॉर्म प्रदाते अर्थात https://evoting.nsdl.com वेबसाइट वर उपलब्ध आहे.

नोंदणीकृत ईमेल आयडीकरिता स्वरूप : कंपनीचा वार्षिक अहवाल दि. ३१ मार्च, २०२२ अखोरकरिता सदर वर्षाकरिता वित्तीय अहवाल (वार्षिक अहवाल) यांच्यासह एजीएमची सूचना ईमेल द्वारे पाठविली आहे व सर्क्युलर अनुपालन सर्व सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनीसह नोंदणीकृत आहेत त्यांना कंपनीच्या रजिस्टर व टान्सफर एजन्ट अर्थात बेगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्यासह व त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) यांच्यासह निर्धाश्रत तारीखा अहवाल दि. १९ ऑगस्ट, २०२२ रोजी पाठविली आहे. सेबी सर्क्युलर . अनुार एजीएमची प्रत्यक्ष प्रत व अंतर्गत वार्षिक अहवाल सभासदांना पाठविली आहे. सभासद जे कंपनीचे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत ते कंपनीच्या ईमेल आयडीवर कंपनीच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर investor@bigshareonline.com वा cs@marinelectricals.com वर ईमेल द्वारे

ई-मतदान मार्फत मतदान पार पाडण्याचे स्वरूप :

पाठविण्यात येईल.

सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सहवाचन कंपनी कायद्याच्या अनुच्छेद १०८ . अंतर्गत सभासद नॅशनल डिपॉझिटरी लिमिटेड (एननएसडीएल) यांच्याद्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएमची सुचनेमये पार पडलेल्या सर्व ठरावांवर मतदान हक्क बजाव शकतात.

सभासद जे प्रत्यक्ष वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनुसार नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदानित प्लॅटफॉर्म मार्फत डिमटेरियलाईज्ड वा प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीखा अनुसार मतदान पार पाडु शकतात.

ए) जर शेअर्स धारक प्रत्यक्ष स्वरूपातील असतील तर फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअर प्रमाणपत्रांची स्कॅन्ड प्रत (पुढील व मागील), पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटैस्टेड स्कॅन्ड प्रत) ईमेल cs@marinelectricals.com द्वारे पाठवावी

बी. जर शेअर्स डिमॅट स्वरूपातील शेअर्स धारक असतील तर डीपीआयडी-सीएलआयडी (१६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी वा १६ डिजीट लाभार्थी आयडी), नावे, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवालाची प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार ( आधार कार्डची सेल्फ अटैस्टेड स्कॅन्ड प्रत) तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा ईमेल investor@bigshareonline.com द्वारे

सी) त्यानुसार सभासद यांनी ईमेल evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड करिता निर्देशित पॉईंट १ वा २ अनुसार प्रदानित अनुसार पाठवली आहे.

डी) सेबी सर्क्युलर दि. ९ डिसेंबर, २०२० अनुसार ई–मतदान सुविधा सूचीत कंपनीद्वारे प्रदानित वैयक्तीक भागधारक यांना डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरी व डिपॉझिटरी पार्टिसिंपर्स यांच्यासह देखाभाल असलेल्या ऱ्यांच्या डिमॅट खात्यामध्ये धारक प्रतिभूतींच्या स्वरूपात असेल. भागधारक यांनी ई-मतदान सुविधांच्या मार्फत त्यांचे डिमॅट खात्यामध्ये त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे आवश्यक आहे

ु सेबी (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की, सभासदांचे रजिस्ट्रर मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिओड यांना -मंगळवार, दि. १३ सप्टेंबर, २०२२ ते सोमवार, दि. १९ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही समाविष्ट) धारक १५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता बंद राहील.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतुकरिता ईलेक्ट्रीकल मीन्स द्वारे पात्रता असलेली निर्धारित तारीखा सोमवार दि. १२ सप्टेंबर, २०२२ रोजी करता येईल. ई–मतदान कालावधी गुरुवार, दि. १५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होईल व रविवार, दि. १८ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. बंद होईल.

एजीएमच्या दरम्यान उपलब्ध ई-मतदानाकरिता सुविधा सभासदांना एजीएमच्या ई-मतदान प्रणाली मार्फत मतदान करू शकतात व परोक्ष ई-मतदानामार्फत ठरावांवर मतदान करावे. सभासद ज्यांनी अजून मतदान केलेले नाही ते परोक्ष ई-मतदान मार्फत मतदान करू शकतात

ई-मतदान प्रक्रिया वा स्वरूप (एजीएमच्या ठिकाणी दोन्ही परोक्ष ई-मतदान व मतदान) १५ व्या एजीएमच्या ठिकाणी व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत सभासद एजीएमची सूचनेमध्ये निर्देशित माहिती मार्फत एनएसडीएल वेबसाइट https://evoting.nsdl.com वर ईमेल वर evoting@nsdl.co.in चौंकशी

> मरिन ईलेक्ट्रीकल्स (इंडिया) लिमिटेड करिता सही / -विनय उचील

दि. २३ ऑगस्ट, २०२२ अध्यक्ष व कार्यकारी संचालक ठिकाण : मुंबई

# 🎾 बैंक ऑफ़ बड़ौदा Bank of Baroda

झोनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. स्ंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्कशन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ऑफ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्वये स्थाव मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना.

याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकोंच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे '', ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''विनाअंवलब तत्वाने'' विकण्यात

येणार आहे. कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/धकबाकी/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रककम खाली नमूद केली आहे.

अनु.	कर्जदार/सचालक आणि हमीदाराचे नाव	स्थावर मिळकतीचे वर्णन सह भार काही असल्यास	एकूण थकबाकी	इ लिलावाची	(१) राखीव किमत	कब्जाची	मिळकतीच्या
क्र.	आणि पत्ता			तारीख आणि	आणि	स्थिती	निरिक्षणाची
1				वेळ	(२) मिळकतीची इअर	(सांपार्शिक	तारिख आणि वेळ
1					रक्रम	/ प्रत्यक्ष)	
1					३) बोली वाढविण्याची		
					रक्रम		
१	मे. पी आर पॅकिंग सर्व्हिस (कर्जदार)	श्री. प्रतिक भन्साली आणि श्री. धनंजय अमिलाल भन्साली यांचे सर्व	एकूण थकबाकी	१३.०९.२०२२	१) रु. ५०२.२० लाख	सांकेतिक	०३.०९.२०२२
1	१ ए, १ ला मजला, पुष्पम सीएचएसएल,	कायदेशीर वारस म्हणजेच श्री. प्रतिक भन्साली आणि सौ. रेखा डी	₹.	दु. १४०० वा. ते	२) रु. ५०.२२ लाख	कब्जा	दु. ३.०० ते
1	के.डी. रोड, विलेपार्ले पश्चिम मुंबई ४०००५६	भन्साली यांच्या संयुक्त मालकीचे जेव्हीपीडी स्क्रिम आणि सीटीएस	१८६७००५४८.२७/-	सायं. १८००	३) रु. १.०० लाख		सायं. ५.००
1	श्री. पथिक डी. भन्साळी (भागीदार/	क्र. ४८४-ए/१३, गाव विलेपार्ले पश्चिम, तालूका अंधेरी,	२९.०४.२०२१ रोजी	वा.			
1	हमीदार)	एमएसडीचा इराह नाला, गुलमोहर रोड समोर, जुहू मुंबई४०००४९	प्रमाणे उपर्जित व्याज				
1	श्री. पार्थ डी. भन्साळी (भागीदार/	येथे स्थित डाफोडिल्स मध्ये ५ व्या मजल्यावर फ्लॅट क्र. ५०१ सह	आणि खर्च वजा				
1	हमीदार)	सदर इमारतीच्या कंपाऊंड मध्ये एक कार पार्किंग स्लॉट क्र. ५ आणि	तारखेपर्यंत वसुली				
1	सौ. रेखा डी. भन्साळी (हमीदार)	एक ओपन कार पार्किंग स्लॉट क्र. १४, मोजमापित चटई क्षेत्र-					
1	आरओ फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला,	१२४० चौ.फू आणि पार्किंग क्षेत्र १०० चौ.फू.च्या रहिवासीत					
1	डॅफोडिल सीएचएसएल, प्लॉट क्रमांक ४९,	मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.					
1	सीटीएस क्र. ४८४/ए-१३, गुलमोहर क्रॉस	सीमाबद्धः					
1	रोड, नॉर्थ इर्ला नाला जेव्हीपीडी स्कीम, जुहू,	उत्तर:परिमल सीएचएसएल, दक्षिण: रोड आणि सात्रा पार्क,					
1	मंबई - ४०००४९	पर्व: इमारत पश्चिम: इमारत नंतर गलमोहर रोड क्र.					

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३-२३४०००२०, ०३३-२३४०००२१, ०३३–२३४०००२२, ०३३–३५०१३२२०, ०३३–३५०१३२२१ आणि ०३३–३५०१३२२२. संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२–४३६८३८०४ मोबाईल क्र. ८१९७२३०९०७ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सुद्धा संपर्क करू शकतात.

दिनांकः २२.०८.२०२२ ठिकाणः मुंबई

**ଓ CSB Bank** 

प्राधिकत अधिकारी

# नतेच्या माहितीकरता याद्वारे सूचना देण्यात ये

फॅक्स: २२६४१८७१, ई-मेल: westernzone@csb.co.in सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना प्रति. १. श्री. सजिथ एन सी . पत्ता १: खोली क्र. ९, २ रा मजला, शफी मन्झिल, प्लॉट क्र. ३१, नेहरु रोड, सांताक्रुझ पूर्व, ग्रेटर मुंबई ४०००५० ३. श्री. रंजन चेंभायिल श्री. रंजन चेंभायिल यांचा मुलगा, सी/६०१, साईनाथ सी/६०१, साईनाथ सीएचएस लि., आनंद नगर सीएचएस लि., आनंद नगर, वाकोला सांताक्रुझ पूर्व, वाकोला सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००५५

झोनल कार्यालय- जॉली मेकर चेंबर २, ४ था मजला, विनय के शाह

मार्ग, निसमन पॉईंट, मुंबई – २१, फोन: ६४५०३१८१, ८२,८३

तम्हाला संगत केलेल्या क्रेडिट सविधेन्वये भावी व्याजासह सीएसबी बँक लिमिटेड पर्वोक्त द कॅथोलिक सिरियन बँक लि . अंधेरी पश्चिम शाखा यांना कॅश क्रेडीट लिमिट करीता ३०.०६.२०२२ रोजी रक्कम **रू. ५२,७६,७४५.५७(रूपये बावन्न** लाख शह्यात्तर हजार सातशे पंचेचाळीस आणि पैसे सत्तावत्र फक्त) थकबाकी देणे शिद्धक आहे. तुम्ही भरण त्रण्यासाठी कसूरवार ठरल्यामुळे, ०५.०६.२०२२ रोजी तुमचे खाते वर्गीकृत करण्यात आले आहे. दि. ०८.०७.२०२ रोजी रजिस्टर्ड ए/डी तम्हाला सरफैसी अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये पाठवण्यात आली होती. की तम्ही सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसात सदर कर्ज त्यावरील भावी व्याज आणि दरासह परतफेड करण्यास अपयर्श

ठरल्यास. बँक खाली दिलेल्या बँकेच्या नावे तमच्याद्वारे निर्माण केलेल्या तारण हितसंबंधाच्या अमलबजावणीसह अधिनियमान्वये सर्व वा कोणत्याही हक्कांचा वापर करेल. ए) श्री. चेंभायिल रंजन यांच्या मालकीचे चेलान्नूर गाव, तालूका आणि जिल्हा कोझिकोड, केरलामध्ये आर एस क्र ८६/३ आणि ४ मध्ये मिळकत घारक प्लॉट जिचा स क्र. १३६/२ मोजमापित ४५.७८ सेंट्रस् (१+३/४+३८१/२+५.५३) समाविष्ट ४ बाबी समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

बी) श्री. एन सी साजिथ यांच्या मालकीचे उल्लीयेरी गाव, कोयलांडी तालूका, कोझिकोड जिल्हा, केरळमध्ये आर एस क्र १०/२ आणि ४ मध्ये मिळकत धारक प्लॉट जिचा स क्र. १८/२ मोजमापित ४१ सेंटस (१६.४ एकर्स) (१६.४ आरेज) समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. दि. २२.०६.२०२२ रोजीची ही सूचना परत आल्यामुळे, आम्हाला ही सूचना प्रकाशित करावी लागत आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचनेच्या ६० दिवसात वरील नमूद दायित्व देण्यासाठी वरील अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये बोलाविण्यात येत असून कसूरवार ठरल्यास, बँक अधिनियमान्यये तारणाची अंमलवजावणी करेल. वरील अधिनियमाच्या १३(१३) च्या अटीनुसारदेखील तुम्हाला सूचना देण्यात येते की, तुम्ही वरील नमूद तारण मत्तेसह विक्री स्वरूपात, भाडेपट्टा वा अन्य स्वरूपात कोणतेही हस्तांतरण करू नये.

कायद्याच्या अन्य कोणत्याही तरतुदीन्वये वा अन्य कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेन्वये थकवाकी वसुल करण्याचा वैकेच हक्क असून सदर सूचना ही पूर्वग्रहदूपिताशिवाय आहे.

दिनांक : २३.०८.२०२२ प्राधिकत अधिकार्र (सीएसबी बँक लिमिटेड) स्थळ: मुंबई

की, गाव मौजे निळेमोरे, पांचाळ नगर, पाटणकर पार्क, तालुका वसई, जिल्हा पालघर, ४०१२०३ येथील तस्कानो टॉवर को-ऑप-हौ.सौ.लि. हया इमारतीतील सदनिका क्र. ००१, तळमजला, डी विंग, क्षेत्र ४६० चौ.फूट म्हणजेच ३१.७८ चौ.मी. बांधीव हि मिळकतं कौसर अकील अन्सारी ह्यांनी राजेश रमेश गमरे हयांचेतर्फे कु.मु. रेश्मा के. चावला हयांचेपासन खरेदी केलेली असन त्यांचेत झालेल्या दिनांक २२/०४/२००८ रोजीचा दस्त क्र. वसई ३ - ०४४८८-२००८ हा करारनामा व तुस्कानो टॉवर कॉ.ऑप.हौ.सो. चे शेअर सर्टिफिकेट नं. ३१, शेअर नं. १५६ ते १६० ही दोन्ही मूळ् कागदपत्रके त्यांचेकडून हरवलेली आहे आणि अथक शोध घेवनही त्यांचा तपास लागत नाही. त्याबाबत कौसर अकील अन्सारी हयांनी नालासोपारा पोलिस स्टेशन, येथे दिनांक १६/०८/२०२२ रोजी On-line तक्रार नोंदवलेली असून, त्याचा रिपोर्ट नं. १८६२४/२०२२ असा आहे तरी सदर मिळकती संबंधाने वर उल्लेखित मळ कागदपत्रके कोणास सापडल्यास किंवा कोणाहीकडे हितसंबंधाच्या दृष्टीने गहाण, दान बक्षीसपत्र, इत्यादीरित्या हस्तांतरणाच्या दुष्टीने विधिग्राह्य ठरेल अशा लेखी हरकत घेण्यासारखा परावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून १५ दिवसांच्या आत लेखी, कायदेशिर पुराव्यांसकट आपली हरकत आमचे कार्यालय ऑफिस नं. २, सुप्रिम बिल्डींग, डांगे टॉवरच्या मागे, फ्लायओव्हर ब्रिज जवळ, नालासोपारा (प.)

४०१ २०३, येथे सादर करावी. रिना सुनिल रॉड्रीग्ज दिनांक: २३/०८/२०२२ (वकील उच्च न्यायालय)

# मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्या कलग् ारापुरादाखरान जन एकनप्रदेशना जाक कानामाज्याला जन्मत्वाद जन एकातम्य जाक तत्पुरादा इटरास्ट जयन, ५००४ (तद्दर जयन) आ १६(२) सहावाचात सिस्युरिटी इंटरोस्ट (एफोर्मिटी) रूल्स, २००२ (सदर रूस) च्या नियम ३ (१) अन्तरे, सदर ॲक्टरचा कलम १३(१२) सहवाचता सदर रूलसच्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **आयआयएफएल होम फायनान्स लि. (आयआयएफएल** <mark>एचएफएल) (पूर्वी इंडिया इन्फोलाईन हाऊर्सिंग फायनान्स लि. अशी ज्ञात)च्या</mark> प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणं सूचनेत नमुद केलेली रकम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना जारी केली होती रील संबंधात, प्रदानाच्या तारखेपर्यंत मागणी सूचनेच्या तारखेपासून पुढील व्याजासह एकत्रित येथील खालील नमुद केलेली रक्कम सदर सूचनेच्य प्रसिष्टीपासन ६० **दिवसात** चुकती करण्यासाठी कर्जदारांना याद्वारे पुन्हा एकदा सुचना देण्यात येत आहे. कर्जदार, मागणी सुचना तारखंस थकवाकी रक्कम आणि कर्ज रकमेच्या परतफेडीसाठी देऊ केलेले तारण यांचा तपशिल खालीलप्रमाणे:-

दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२

ठिकाण : मुंबई

कर्जदार/जामीनदार	मागणी सूचनेची तारीख	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)
यांचे नाव	आणि रक्कम	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकत: उप-प्रबंधक पालघर,
श्री. महेंद्र सिंग के राजपूत, सौ. खुशबु कुंवर एम राजपूत,	१९-ऑगस्ट-२०२२ रु. १२,४९,२०५.००/-	महाराष्ट्र, भारत - ४०१५०१ च्या नोंदणीकृत कार्यालयामधील गाव खैरा (सरवली), तालुका पालघर, जिल्हा ठाणे येथे स्थित, वसलेल्या आणि
स्वीट बेबी,	(रुपये बारा लाख एकोणपन्नास हजार दोनशे	(सरवला), तालुका पालधर, जिल्हा ठाण यथ स्थित, वसलल्या आणि असलेल्या सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स अशा ज्ञात इमारतीच्या डी विंग
श्री. विजय सिंग के राजपूत (प्रोस्पेक्ट क्र. ८२०३८५)	पाच मात्र)	मधील १ल्या मजल्यामधील फ्लॅट क्र. १०२, मोजमापित ७५४.२३ चौ. फु. (बिल्ट-अप), ७०.०९ चौ. मीटर्स (बिल्ट-अप).
श्री. अनिल लालचंद मिश्रा मे. माँश्री इलेक्ट्रॉनिक्स सौ. नितू अनिल मिश्रा (प्रोस्पेक्ट क्र. ८२२०२५)	१९-ऑगस्ट-२०२२ इ. ८२,९५,७७०.००/- (रुपये ब्याऍशी लाख पंच्यानव हजार सातशे सत्तर मात्र)	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकतः सहाव्या मजल्यावरील फ्लंट क्र. ६०२, ३५.३२ ची. मीटर्स बिल्ट-अप क्षेत्र, ग्रीन पार्क को- ऑपरिटिक हाऊसिंग सोसायटी लि., उर्दू ज्यु. कलिज, मरोठ मरोशी रोड, मरोळ, अंधेरी (पूर्व), गाव मरोळ, तालुका अंधेरी, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००५९
श्री. पिंटू मह्लार वर्मा साई किराणा ॲण्ड जनरल स्टोअर, सौ. सुनिता पी वर्मा (प्रोस्पेक्ट क्र. ८५५५६१ आणि आयएल१०१२७३२७)	८५५५६१ करिता रु. २५,०१,७८३/- (रुपये पंचवीस लाख एक हजार सातशे त्र्याएँशी मात्र) आणि आयएल१०१२७३२७ करिता रु. ८,०४,८४५/- (रुपये आठ लाख चार हजार आठशे पंचेचाळीस मात्र)	चे ते सर्व भाग आणि विभाग धारक मिळकतः फ्लंट क्र - ३०२, क्षेत्र मोजमापित ३८.२०२ चौ. मी., चटई क्षेत्र, ३न्या मजल्यावर, इमारतीचा ए टाईप, नवकर सिटी फेज १, जुचंद्र नावगाव पूर्व, ठाणे, ४०१२०८, महाराष्ट्र, भारत.

जोखीम, खर्च आणि परिणामांवर सरर अधिनियमाच्या कलम १३(४) वरील तारण मनांच्या विरोधात कार्यवाही करेल. पुढील तपशिलाकारेता कृपर शाखा कार्यालयात प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा :– आयआयएफएल हाऊस, इंडिया इन्फोलाईन हाऊसिंग फायनान्स लि. आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६५, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४/ **किंवा कॉर्पोरेट कार्यालय: आयआयएफएल टॉवर**, प्लॉट क्र. ९८, उद्योग विहार, फेज-IV, गुरुगाव, हरियाणा ठिकाण: महाराष्ट्र, दिनांक: २३-०८-२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लि. करिता

जर वरीलप्रमाणे आयआयएफएल एचएफएल ला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, आयआयएफएल एचएफएल सर्वस्वी कर्जदारांच

जाहिर नोटिस ( ऑ. 5 रूल 20 (1अ ) प्रमाणे )

त्यांच्या न्यायालयात वकील श्री. रॉबर्ट डाबरे रे. मु. नं. 455/2021

श्री. सुखराज हिरारामाजी चौधरी व इतर<sup>े</sup>

कोणीही नाही ..प्रतिवादी ज्याअर्थी श्री. रमेश सुखराज चौधरी, राहणार : खरभाट वाडी, सालोली, बंगली, वसई पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर हे दिनांक 21.07.2014 रोजी पासुन बेपत्ता आहेत आणि त्यांना मृत घोषित करून मिळणेबाबत त्यांचे वडीत श्री सुखराज हिरारामाजी चौधरी व इतर यांनी सद

दावा में कोर्टात दाखल केला आहे. त्यापेक्षा सदर बेपत्ता व्यक्ती श्री. रमेश सुखराज चौधरी हे स्वतः हयात असल्यास त्यांनी अथवा ते हयात असल्या बाबतची माहिती कोणाही इसमास असल्यास त्यांनी प्रस्तुत विषया संदर्भात जाहीरनाम्याच्या तारखेपासून एक महिन्यांचे आत कोर्टात हजर राहून माहिती दयावी आणि य लेखावरून असे कळविण्यात येते की, जर सदरहु मुदतीत कोणीही श्री. रमेश सुखराज चौधरी हे ह्यात सल्याबाबत माहिती न कळविल्यास सदरह् कोर्ट सदरह वादीचे मागणीनुसार पुरावा घेऊन बेपत्ता श्री. रमेश सुखराज चौधरी यांना मृत घोषीत करेल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणाची पुढील तारीख 06/10/2022 रोजी नेमण्यात आली आहे.

आज दिनांक 18/08/2022 रोजी माझ्या सहीनिर्श ाच्या सही शिक्क्यानिशी दिली कनिष्ठ लिपीक

सहा अधिक्षक सह दिवाणी न्यायालय वसई

जाहीर सूचना

येत आहे की माझे अशील हे पहिला मजला, कांचन इंडस्ट्रियल प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायर्ट लिमिटेड, सफेद पूल, अंधेरी कुर्ला रोड, मुंबई-४०००७२ वर युनिट क्र. १०६ (सदर इंडस्ट्रियल युनिट) मधील हक, नामाधिकार आणि हित्तसंबंध खरेदी करण्यास (i) सुशिलकुमार क्वात्रा आणि (ii) धरमवीर क्वात्रा (मे. अमर प्रोसेसरचे भागीदार यांच्याशी वाटाघाटी करित आहेत.

मालक सुशिलकुमार क्वात्रा ह्यांनी आमच्य आशिलाना सांगितले की सदर इंडस्ट्रियल युनिटच्य संदर्भात मे. अमर प्रोसेसर्स (मुळ खरेदीदार) यांर्च नावे मे. मोतीसन्स कॅारपोरेशन (विकासक) द्वार निष्पादित दिनांक २७.०७.१९७७ रोजीच्या मुळ करार हरविले आणि/किंवा गहाळ झालेले आहेत आणि सदर सापडत नाहीत. सदर सुशिलकुमा क्वात्रा ह्यांनी साकीनाका पोलिस स्टेशन येथे हरविलेले मुळ करारासाठी एक पोलिस तक्रार सुद्ध केली आहे

सही/-प्रदीप राणे ॲन्ड एसोसिएट्स



(रेग्यलेशन ३३(२) पहा)

वसुली अधिकारी यांचे कार्यालय-।/॥ कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) १ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, सेक्टर ३०ए, वाशी नवी मंबई ४००७०३ रिकव्हरी ऑफ डेब्ट्स ॲण्ड बॅक्रप्टसी ॲक्ट १९९३ सहवाचता दि सेकंड शेड्युल टू दि इन्कम टॅक्स

ॲक्ट १९६१ च्या नियम ५३ अन्वये विक्री उद्घोषणा मां आरआर क्र. ३३३ सन २०१९ बँक ऑफ महाराष्ट्र विरूध्द

मे. धर्मा नारायण आणि अन्य

**१. श्री. धर्मा नारायन म्हात्रे,** प्रोप्रा. मे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कं., नारायण सदन, १ ला मजला गोथवली . गाव, पोस्ट घनसोली, रबाळे, नवी मुंबई ४०० ७०९ २. **मे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन कं., (प्रोप फर्म)**, प्रोप. श्री. धर्मा नारायण म्हात्रे शॉप क्र. १, महालर्क्ष्म

. कंपाऊंड, पटेल सॉ मिल समोर, रबाळे रेल्वे स्टेशन जवळ, रबाळे (प), नवी मुंबई - ४०० ७०१. याअर्थी सन्माननिय पीठासन अधिकारी यांनी व्याज आणि परिव्ययासह रु. ३,१४,४६,८६४.००/-(रुपये तीन कोटी चौदा लाख सेहेचाळीस हजार आतशे चौसष्ट मात्र) ची रक्कम अर्जदार बँक/वित्तीर . गस्थेला चुकती करण्यासाठी **ओ.ए. क्र. १८८ सन २०१८** मधील वसुली प्रमाणपत्र निर्गमित केले होते. न्याअर्थी तुम्ही सीडी यांनी रक्कम चुकती केलेली नाही आणि निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकती जप्र केल्या आणि त्यांच्या विकीचे आहेश हिले

तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की विक्रीची उद्घोषणा काढणे आणि तिच्या अटी मांडण्याकरिता 30.0९.२0२२ निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला उद्घोषणा मांडणीमध्ये सहभागी होण्याकरिता आणि सदर मिळकती किंवा त्यांच्या कोणत्याही भागाशी संबंधित कोणताही बोजा. प्रभार, दावे किंवा दायित्वे निम्नस्वाक्षरीकारांना कळविण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे.

मिळकतीचे विस्तृतीकरण वरद विनायक बिल्डिंगमधील तळ मजल्यावरील शॉप क्र. १, २, ३ आणि ४, रॉयल प्लाझा

जवळ, प्लॉट क्र. ९, सेक्टर-५, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४०० ७०९. सदर २२.०८.२०२२ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायधिकरणाच्या शिक्क्यासह दिले.



(रत्नेश कुमार) वसूली अधिकारी-॥ न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३)

सही /-

all Carco logistics ltd. ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड

(CIN: L६३०१०MH२००४PLC०७३५०८) नोंद. कार्या.: ६वा मजला, ऑलकार्गो हाउस, सीएसटी रोड, कलिना, सांताक्रूझ (पू), मुंबई ४०० ०९८ फोन: +९१ २२ ६६७९८१०० संकेतस्थळ : www.allcargologistics.com

ईमेल : investor.relations@allcargologistics.com

(ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड (कंपनी) च्या इक्विटी शेयरधारकांच्या माहितीकरिता) कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) आणि यासोबत सहवाचित, वेळोवेळी सुधारित केलेल्याप्रमाणे गुंतवणूकदा शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतावा) नियम २०१६ चे नियम ( (नियम) च्या तरतूर्दीच्या अनुपालनेत याद्वारे कळविण्यात येत आहे की कंपनीचे इक्किटी शेअर्स ज्यांच्या संदर्भात सतर भाग (७) किंवा ने राजधिक के वर्षांसाठी शेअधायकांद्रोर दावा न करण्यात आलेले किंवा ने रण्यात आलेले लाभाग है सदर उद्देश्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (एकतितपण **''डियाँडिस्टरीज्'**' म्हणून संदर्भित) यांचेकडे प्राधिकारी यांच्या द्वारी उघडण्यात आलेले गुतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (**''आयर्डपीएफ प्राधिकरण''**) च्या डीमॅट खात्यात असे शेअर्स जमा करू तवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (''आय**इंपीएफ**') यांना हस्तांतरित केले जातील. कप्नी तर्फे योग्य अशी कार्यवाही करण्यासाठी अशा संबंधित शेअरधारकांशी वैयक्तिक स्तरावर संपर्क–संवाद करण्य

ाला आहे ज्यांचे शेअर्स प्राधिकरणच्या डीमॅट खात्यात जमा करणे आहे. कंपनी द्वारे आयईपीएफचे संकेतस्थत (www.allcargologistics.com ) वर गुंतवणूकदार विभाग अंतर्गत हस्तांतरण करण्यायोग्य इकिटी शेअर्स आणि त्यांचे शेअरधारकांचे सम्पूर्ण तपशील अपलोड करण्यात आले आहे. जर कंपनीस ०४ डिसेंबर २०२२ पर्यंत संबंधित शेअरधारकांकडून याबाबत कोणताही प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर

क्ष्मी द्वारे निवमानंष्ट्र नमुद्द केल्याप्रमाणे आवश्यक तस्तुद्देने पातन करणाकरिता, कांपीर उच्चहार मताला "एमसीए") आणि डिपॉझिटरीज यांच्या द्वारे विहित केल्याप्रमाणे आणि वेळोवेळी उरविल्याप्रमाणे प्रक्रियांचे . नुपालन केल्यानंतर कॉर्पोरेट कार्यवाहीच्या अनुषंगाने प्राधिकरणच्या डीमॅट खात्यामध्ये असे शेअर्स जमा करण्या ांबंधित शेअरधारक ज्यांचे इकिटी शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात आहे आणि ज्यांचे शेअर्स प्राधिकरण कडे जमा होण्यास पार

आहेत, त्यांनी लक्षात घ्यावे की कंपनी कडून वेळोवेळी एमसीए द्वारे विहित प्रक्रियांचे पालन केल्यावर सदर शेअर्स डीमेंट स्वरूपात मध्ये बदलण्याकरिता मूळ शेअर प्रमाणपत्र च्या बदल्यात नवीन शेअर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि यानंतर सदर शेअर्स प्राधिकरणाच्या नावावर हस्तांतरित करण्यात येतील. शेअरधारकांचा नावाने नोंदणीकृत मूळ शेअर माणपत्र आपोआपच रद्द होतील

डीमेंट स्वरूपात असलेल्या इकिटी शेअर्सकरिता कंपनी द्वारे प्राधिकरणच्या नावाने सदर शेअर्सचे हस्तांतरण करण्यासार्ठ एमसीए द्वारे विहित केल्याप्रमाणे कॉर्पोरेट कार्यवाही किंवा इतर कोणत्याही माध्यमाने शेअरधारकांच्या संबंधित . डिपॉझिटरीनां कळविण्यात येईल जे प्राधिकरणच्या नावाने सदर शेअर्सचे हस्तांतरण पूर्ण करतील. आयर्डपीएफ प्राधिकरणाला हस्तांतरित झालेल्या शेअर्स संदर्भात कंपनी विरुद्ध कोणताही दावा केला जाणार नाही

तरीही, अस्या शेअर्स संदर्भात उद्भवणारे सर्व लाभ, जर असतील तर, सहित प्राधिकरण कडे हस्तांतरित असे दावा न केलेले लाभांश आणि शेअर्स, संबंधित शेअरधारक यांच्या द्वारे नियमांमध्ये विहित प्रक्रियांचे पालन करून प्राधिकरणाकडून पुन्हा मिळवण्यासाठी दावा केला जाऊ शकतो. कोणतीही शंका असल्यास, संबंधित शेअरधारकांनी कंपनीच्या रजिस्टार आणि शेअर टांसफर एजंट अर्थात लिंब

इनटाइम<sup>ें</sup> इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी१०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ टेली. : ०२२-४९१८ ६०००, फॅक्स : ०२२-४९१८ ६०६०, ई-मेल : <u>iepf.shares@linkintime.co.in</u> यांच्यार

ऑलकार्गो लॉजिस्टिक्स लिमिटेड सार्ठ देवानंद मोजीदर कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई

दिनांक : २२.०८.२०२२

यादारे सर्वसाधारण जनतेस जाहीरपणे कळविण्यात

सर्व व्यक्ती ज्यांचे सदर इंडस्ट्रियल यूनिट्स किंव सदर करारा संदर्भात विक्री, अदेला-बदल भाडेपट्टा, परवाना, विश्वस्त, ग्रहणाधिकार सुविधाधिकार, वारसाहक, ताबा, जप्ती, प्रलंबित गहाण, प्रभार, भेटवस्तू किंवा अन्यथा कोणत्यार्ह स्वरूपात कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा असेल तर त्यांनी खालील स्वाक्षरीदारांच्या प्रदीप राणे एंड एसोसिएट्स, कार्यालय क्र. ३२३/ए गोकुल आर्केंड, गरवारे हाऊसजवळ, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४००००५७ येथील कार्यालयात सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या १४ दिवसांच्या आत समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा असे दावे, जरी असतील, तरीही ते सोडून दिले असल्याचे मानले जाईल आणि माझे अशील असा कोणताही दाव संदर्भित न करता मालमत्ता खरेदीची प्रक्रिया पूर्ण

दिनांक २३ ऑगस्ट, २०२२

खरेदी दारासाठी विकल

उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० ईमेल : info@mteducare.com, वेबसाईट : www.mteducare.com

सुचना

एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') भारत मार्फत **बुधवार १४, २**०२२ रोजी दु. ०१.३० वा. घेण्यात येणार आहे. सूचना ही सुद्धा देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१, कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन रुत्स, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑव्लिगेशन्स अंग्ड डिस्क्लोजर रिकवायरमेंटस) रेप्युलेशन २०१५ ('एलओडीआर') च्या रेयुलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही ्रजीएमच्या हेतुकरिता गुरुवार ८ सप्टेंबर, २०२२, बुधवार १४ सप्टेंबर, २०२२ पासून गुरुवार ८ सप्टेंबर, २०२३

लओडीआर च्या रेग्युलेशन ४४ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० अनुसार कंपनी एजीएम मध्ये करावयाच्या कामकाजासाठी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) मार्फत कंपनीच्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक

सर्व सभासदांनी नोंद घ्यावी की :

ार एवंगिय मध्ये इतेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख बुधवार १३ सप्टेंबर, २०२२ आहे. . कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीची सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २० सप्टेंबर, २०२१ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत त

आयडीवर कंपनीला लिह शकतात. vi. सभासदांनी नोंद घ्यावी की : (ए) दूरस्थ ई-मतदान मॉड्युल ई-मतदानासाठी वरील सदर तारीख आणि वेळेनंत एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने उरावावर एकटा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही; (बी) मतपत्रिका मार्फत मतदानाची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि (सी) ज्या सभासदानी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमल हजर राह शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाही; आणि (डी) ज्या सभासदांची नावे कट ऑप गरखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दरस्थ ई-मतदानाची सविधा घेण्यासाठी तसेच एजीएम मध्ये इतर मतदा प्रक्रिया घेण्यासाठी हक्कदार राहतील

घेऊ शकता, आणि सभासदासाठी ई-मतदान युजर मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा evoting.nsdl.co.in येथे ईमेल करून एनएसडीएलकडे संपर्क करावा किंवा :

ठिकाण : मुंबई दिनांक : २३.०८.२०२२

गद्वारे <mark>अशोक अल्को-केम लिमिटेड</mark> (''कंपनी'') च्या सदस्यांना सूचना देण्यात येत आहे की सेबी परिपत्रव कायदा २०१३, सेबी (सूचीबद्ध दायित्व आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम २०१५ च्या तरतूर्दींचे पालन

डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणारे आणि ज्यांचे ईमेल पत्ते आणि बँक खात्यांचे तपशील नोंदणीकृत नाही अशा शेअरधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी डिपॉझिटरी सहभागींच्या माध्यमाने संबंधित डिपॉझिटरीज कडे आपले ई-मेल पत्ते, बँक तपशील आणि मोबाइल नंबर नोंदणीकृत करावे. भौतिक मोडमध्ये शेअर धारण करणारे शेअरधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते, बँकेचे तपशील आणि संपर्काचे तपशील हे, शेअरधारकाच्या पत्त्याच्या समर्थनार्थ केवाईसी कागदपत्रे जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसंस, पासपोर्ट, यूटिलिटी बिल (तीन महीन्यांपेक्षा अधिक जुने नसावे) इत्यादि मधील कोणत्याही दस्तावेजाची स्व-साक्षांकित प्रत, शेअर प्रमाणपत्र (अग्रभाग आणि पृष्टभाग) ची स्कॅन्ड प्रत, शेअरधारकाचे नाव आणि पत्ता इत्यादिंचा उल्लेख रीत स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राची प्रत यांच्यासह, कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टांसफर एजंट, उदा, लिंव इनटाइम इंडिया प्रा. लि., यांना त्यांच्या ईमेल आयडी rnt.helpdesk@linktime.co.in पर लेखी स्वरूपात

बँक खाते अपडेटिंग करण्या संदर्भातील देण्यायोग्य अतिरिक्त माहिती बँकेचे नाव आणि शाखा, खाते प्रकार आणि खाते क्रमांक, ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, १९ अंकी आयएफएससी कोड आणि प्रथम

व्वरूपात किंवा डिमटेरिअलाइज्ड स्वरूपामधील शेअरधारक किंवा ज्या शेअरधारकांनी आपले ई–मेल पत्ते

नोटीस आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविली जाणार नाही.

कोणतीही शंका असल्यास, सदस्यांनी कंपनी किंवा त्यांचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट यांच्याशी वरील नमूद ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा.

अशोक अल्को-केम लिमिटेड साठी कृपाल उपाध्याय कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

नों. कार्या. : ५/६, पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई–४०० ०९३, महाराष्ट्र, भारत, दूर. क्र. : ०२२ ६७६० २२०० फॅक्स क्र. ०२२-६७६० २२४४, ई-मेल : info@sundaramgroups.in, वेबसाईट : www.sundaramgroups.in

दिनांक: २२ ऑगस्ट. २०२२

सूचना याद्वारे देण्यात येते की, सुंदरम मल्टि पॅप लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची अञ्चावीसावी (२८ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएमला बोलावण्यासाठी पाठवलेल्या अशा एजीएमच्या सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत सोमवार, १९ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

२८वी एजीएम ही अनुक्रमे एमसीए सर्क्युलर क्र. १४/२०२२ दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, सर्क्युलर क्र. २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर २०२१ आणि सर्क्युलर क्र. २/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, कंपनी अधिनियम २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सेबी सर्क्युलर दिनांक १२ मे, २०२०, सेबी सर्क्युलर दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि सेबी सर्क्युलर दिनांक १३ मे, २०२२ सहवाचेता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) २०१५ च्या प्रयोज्य तरतुदी (एकत्रित ''सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या अनुपालनात घेण्यात येणार आहे.

वरील सदर सर्क्युलर्सनुसार सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनी/आरटीए किंवा डिपॉझिटरीकडे ईमेल पत्ते नोंदवलेल्य सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठवण्यात येईल. सभासदांनी नोंद घ्यावी की, सूचना आणि वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट (www.sundaramgroups.in) आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.nseindia.com ww.bseindia.com) आणि एनएसडीएलची (दूरस्थ ई-मतदान सुविधा/एजीएममध्ये ई-मतदान पुरवण्यासाठी एजन्सी) म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुध्दा उपलब्ध होईल. सभासद व्हीसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत २८ व्या एजीएमल हजर आणि सहभागी होऊ शकतात. २८ व्या एजीएमला हजर राहण्याची माहीती दुरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभागी होण्याची किंवा २८ व्या एजीएमच्या दरम्यान ई–मतदान पध्दतीमार्फत मतदान करण्याची पध्दत २८ व्या एजीएमच्या सचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३

अंतर्गत गणपतीं ठरवण्यासाठी मोजण्यात येईल. प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनी/ रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') किंवा डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले नाहीत ते २८ व्या एजीएमटी सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२ प्राप्त करू शकतात आणि/किंवा mt.helpdesk@linkintime.co.in येथे कंपनीचे रजिस्ट्रोर आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांचेकडे किंवा कंपनीचा ईमेल आयडी cs@sundaramgroups.in कडे ईमेल पाठवून व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राह् शकतात. कृपया पॅन आणि आधारकार्डच्या स्वसाक्षांकित स्कॅन्ड प्रतींसह डीमॅट धारकांकरिता डीमॅट खाते क्र. क्लाईंट मास्टर किंवा एकत्रित खात्याचे विवरण/प्रत्यक्ष धारकांसाठी भागधारकाचे नाव, फोलिओ क्र. आणि शेअर प्रमाण याची स्कॅन्ड प्रत

असे सर्व आवश्यक दस्तावेज पुरवावेत आणि वरील दिलेल्या ईमेल आयडीजवर वरील नमूद दस्तावेज जोडावेत. कंपनी सूचनेत नमूद केलेल्या ठरावावर त्यांचे मतदान करण्यासाठी ई-मतदान सुविधा आणि २८ व्या एजीएमच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीमार्फत मतदानाची सुविधा सुद्धा पुरवणार आहे. २८ व्या एजीएममध्ये दूरस्थ ई-मतदान/ई मतदानामार्फत मतदान करण्याची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

२८ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२२ हा यथावकाश त्यांच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर प्रयोज्य कायद्यानसार पाठवण्यात येईल. सदर जाहीरात सेबी सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी आणि

लाभासाठी जारी करण्यात येत आहे. मंडळाच्या आदेशानसार संदरम मल्टि पॅप लिमिटेड करिता सही/-

अमत पी. शाह व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००३३१२०

कंपनीच्या विशेष ठरावाद्वारे कंपनीची व लिक्कीडेटरची हिशोबांची पुस्तके आणि कागदपत्रे यांच्या विनियोगाची पद्धत ठरविण्यासाठी

एमटी एज्युकेअर लिमिटेड

दिनांक 10 मे 2004 रोजी

लिक्किडेटरची स्वाक्षरी

सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८ नोंदणीकृत कार्यालय : २२०, २ रा मजला, 'फ्लाईंग कलर्स', पंडित दिनदयाळ फोन : ०२२-२५९३ ७७००/८००/९००, फॅक्स : ०२२-२५९३ ७७९९

सूचना याद्वारे देण्यात येते की, एमटी एज्युकेअर लिमिटेड ('कंपनी') ची १६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही

(दोन्ही दिवस मिळुन) पर्यंत बंद राहतील.

. एजीएमच्या सूचनेत नमूद केले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल.

i. दूरस्थ ई-मतदानाला रविवार, ११ २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरुवात होईल. ii. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ५.०० वा. संपेल

सूचना आणि ई-मतदानाची प्रक्रिया प्राप्त करण्यासाठी नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्यावर किंवा वरील नमूद ईमेल

ng.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे, आणि viii. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ

१८०० २२२ ९९० वर फोन करावा. सभासद ravindramishra@mteducare.com किंवा secret ducare.com येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवांना लिह् शकतात. एमटी एज्युकेअर लिमिटेड करिता



मुंबई ४०० ००१. दूरध्वनी: ०२२-६६२२१७०० etarial@ashokalcochem.com; संकेतस्थळ : <u>www.ashokalcochem.com</u> सदस्यांना सूचना ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदणीकरण करणे

कंपनी सचिव

दिनांक १२ मे, २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ मे, २०२२ (एकत्रितपणे "परिपत्रक" म्हणून संदर्भित) यांचे वाचनसह कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ("एमसीए") यांचेद्वारे जारी सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२०, ३१ डिसेंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, ८ डिसेंबर २०२१, १४ डिसेंबर २०२१ आणि ५ मे, २०२२ (एकत्रितपणे ''एमसीए परिपत्रके'' म्हणून संदर्भित) आणि कंपनी करून आणि कोविड १९ महामारी मळे सतत होत असलेल्या व्यत्ययांना लक्षात घेऊन कंपनी सभासदांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग /इतर ऑडिओ व्हिज्युअल **गध्यामां (''व्हीसी''/''ओएव्हीएम'')** द्वारे आयोजित करण्यात येईल.

वरील परिपत्रकांचे अनुपालन करून, ३०वी एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ च्या नोटिसच्या इलेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व शेअरधारकांना फक्त ईमेल माध्यमाने पाठविण्यात येतील, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी, . जिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट आणि /िकंवा डिपॉझिटरी सहभागी यांचेकड़े नोंदणीकृत आहेत. सदर् नोटीसे आणि वार्षिक अहवाल स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com वर आणि www.ashokalcochem.com या कंपनीच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असतील.

नोंदणीकत करावे.

शेअरधारक यांचे नावासह रह केलेल्या चेकची स्कॅन केलेली प्रत. तसेच, सदस्यांना ई-मतदान माध्यमाने कामकाजा संदर्भात आपले मतदान करण्याची संधी असेल. प्रत्यक्ष

नोंटणीकत केलेले नाही त्यांना ई-मतदान करिता लॉगडन प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी आणि एमजीएम दरम्यान दुरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान सिस्टम द्वारे मतदान करण्यासाठी पद्धत/सूचना एजीएम नोटिस मध्ये देण्यात वेईल. त्याचबरोबर एमजीएम नोटिस मध्ये उपस्थित राहण्याची/सामिल होण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया सुद्धा नमूद करण्यात येईल. ्र शेअरधारकांनी कृपया लक्षात घ्यावे की वरील नमूद परिपत्रकां संदर्भात, कंपनी कडून शेअरधारकांना एजीएम

संदरम मल्टी पॅप लिमिटेड सीआयएन : एल२१०९८एमएच१९९५पीएलसी०८६३३७